

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत  
राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना  
नागरी घनकचरा व्यवस्थापनासाठी निधी वितरीत  
करण्याबाबत. वित्तीय वर्ष सन २०१८-२०१९.

६० नागरी स्वराज्य संस्था

रक्कम रूपये ६२.६८८६ (केंद्रीय हिस्सा ६०%) व  
रूपये ४१.७९२४ (राज्य हिस्सा ४०%)

महाराष्ट्र शासन

नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: स्वमअ-२०१८/प्र.क्र.२८६/नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: २७ सप्टेंबर, २०१८.

**वाचा:**

- १) केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाचे आदेश क्रमांक १/७/२०१५-SBM [Computer No. ३१०४७०६], दिनांक ७ ऑगस्ट, २०१८.
- २) शासन निर्णय, नगर विकास विभाग, क्रमांक: स्वभाअ-२०१५/प्र. क्र. २३/नवि-३४, दिनांक १५.०५.२०१५.
- ३) वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/ अर्थ-३, दिनांक २ एप्रिल, २०१८.

**शासन निर्णय:**

देशातील सर्व शहरे पूर्णपणे स्वच्छ, निरोगी आणि राहण्यायोग्य करणे आणि सर्व नागरिकांना स्वच्छ व चांगले आरोग्य आणि पर्यावरण मिळावे तसेच देशातील सर्व सांविधानिक शहरांना स्वच्छतेची आणि या शहरामधील नागरीकांना घरगुती शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने केंद्र शासनाने “स्वच्छ भारत अभियान (नागरी)” ची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाच्या धर्तीवर राज्यामध्ये संदर्भाधीन क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वये “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी)” राबविण्यात येत आहे.

२. स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी राज्य शासनामार्फत मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने ६० शहरांचे रूपये ३५८.२२ कोटी किंमतीचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात आले होते. त्यामध्ये केंद्र शासनाचा अनुज्ञेय हिस्सा रूपये १२५.३८ कोटी एवढा आहे. केंद्र शासनाने संदर्भीय क्र. १ येथील दिनांक ०७.०८.२०१८ रोजीच्या आदेशान्वये अनुज्ञेय हिस्सा रूपये १२५.३८ कोटी पैकी पहिला हप्ता म्हणून रूपये ६२.६८८६ कोटी एवढा निधी राज्यास वितरीत केला आहे.

३. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राज्यातील ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात राज्यासाठी वितरीत केलेला पहिल्या हप्त्याचा निधी रूपये ६२.६८८६ कोटी (रूपये बासष्ट कोटी अडुसष्ट लक्ष शह्याऐंशी हजार फक्त) वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च पुढील तक्त्यात नमूद केल्यानुसार संबंधित लेखाशिर्षासमोर दर्शविल्याप्रमाणे त्या लेखाशिर्षाखाली सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदी मधून भागविण्यात यावा.

अ. क्र.	लेखाशिर्ष	अर्थसंकल्पीत करण्यात आलेली निधी रूपये
अ)	महानगरपालिकांना	
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९१, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७६) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना सहाय्य (केंद्र हिस्सा ७५%), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७५२) योजनांतर्गत	२६,२१,६३,३४१/- (रूपये सव्वीस कोटी एकवीस लक्ष त्रेसष्ट हजार तीनशे एक्केचाळीस फक्त.)
ब)	नगरपरिषदांना	
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७८) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (केंद्र हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७७९) योजनांतर्गत	३५,९३,६४,०३९/- (रूपये पस्तीस कोटी त्र्याण्णव लक्ष चौसष्ट हजार एकोणचाळीस फक्त.)
क)	नगरपंचायतींना	
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०३) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (केंद्र हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७९७) योजनांतर्गत	५३,५९,१४२/- (रूपये त्रेपन्न लक्ष एकोणसाठ हजार एकशे बेचाळी फक्त.)

४. स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाने राज्यातील ६० नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात केंद्रशासनाने राज्यासाठी पहिल्या हप्त्याचा निधी रूपये ६२.६८८६ कोटी (रूपये बासष्ट कोटी अडुसष्ट लक्ष शह्याऐंशी हजार फक्त) वितरीत केलेला आहे. संदर्भाधीन क्रमांक ३ च्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार अर्थसंकल्पीत निधीच्या ७०% मर्यादेत निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राज्य हिस्सा रूपये ४१,७९,२४,३५७/- (रूपये एक्केचाळीस कोटी एकोण ऐंशी लक्ष चौविस हजार तीनशे सत्तावन्न मात्र) वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च पुढील तक्त्यात नमूद केल्यानुसार संबंधित लेखाशिर्षासमोर दर्शविल्याप्रमाणे त्या लेखाशिर्षाखाली सन २०१८-१९ या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतूदी मधून भागविण्यात यावा.

अ. क्र.	लेखाशिर्ष	अर्थसंकल्पीत निधी रूपये	प्रस्तावित वितरण रूपये
अ)	महानगरपालिकांना		
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९१, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७७) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना सहाय्य (राज्य हिस्सा ४०%), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७६१) योजनांतर्गत	३३७,५०,००,०००	१७,४७,७५,५६१ /- (रूपये सतरा कोटी सत्तेचाळीस लक्ष पंच्याहत्तर हजार पाचशे एकसष्ट फक्त.)

अ. क्र.	लेखाशिर्ष	अर्थसंकल्पीत निधी रूपये	प्रस्तावित वितरण रूपये
ब)	नगरपरिषदांना		
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७९) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (राज्य हिस्सा ४०%), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७८८) योजनांतर्गत	२२५,००,००,०००	२३,९५,७६,०३४/- (रूपये तेवीस कोटी पंच्याणव लक्ष शहात्तर हजार चौतीस फक्त.)
क)	नगरपंचायतींना		
१	मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०४) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (राज्य हिस्सा ४०%), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९८०३) योजनांतर्गत	१४०,००,००,०००	३५,७२,७६२/- (रूपये पस्तीस लक्ष बहात्तर हजार सातशे बासष्ट फक्त.)

५. सदर निधी आहरित करण्यासाठी राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांना आहरण व संवितरण अधिकारी तसेच नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यांनी सदर रकमेचे देयक तयार करून ते अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांच्याकडे तात्काळ सादर करून सदर निधी आहरित करून धनादेश प्राप्त करून घेण्यात यावा. सदर निधीचे नागरी स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय वाटप, सोबतच्या विवरणपत्रात जोडले आहे. त्यानुसार या निधीचे वितरण संबंधित नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना करण्याची कार्यवाही राज्य अभियान संचालकांनी करावी.

६. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/ अर्थ-३, दिनांक २ एप्रिल, २०१८ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये निर्गमित करण्यात येत आहे.

७. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दिनांक २ एप्रिल, २०१८ अन्वये ३१, वेतनेत्तर सहाय्यक अनुदाने या बाबी खालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले असून सदर परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक ७ ते १८ पैकी ७ (१)आ, ७(३), ७(४) या प्रकरणी लागू नाही. सदर परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक ७(२) बाबत नमूद करण्यात येते की, केंद्र शासन पुरस्कृत योजनेसाठी केंद्र शासनाच्या हिश्याचा निधी वितरीत करावयाचा असल्याने त्यामधून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येणे असलेली रक्कम समायोजित करणे शक्य नाही. तसेच सदर परिपत्रकातील परिच्छेद क्रमांक ७ (५,६,७,८,९) मध्ये नमूद अटीची पूर्तता करण्यात आली आहे.

८. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३ दिनांक २ एप्रिल, २०१८ च्या परिशिष्टातील अनुक्रमांक २, ३ या प्रकरणी लागू नाही. तसेच सदर परिशिष्टातील अनुक्रमांक ४ बाबत नमूद करण्यात येते कि, ही योजना केंद्र पुरस्कृत बाह्य सहाय्यित योजना नाही, तथापि केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्याची खात्री वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौ-३९९/अर्थोपाय, दिनांक २८/८/२०१८ अन्वये करण्यात आली आहे.

९. शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३ दिनांक २ एप्रिल, २०१८ रोजीच्या परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ३ च्या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि, सदर योजनेच्या स्वरूपात अथवा व्याप्तीमध्ये कसलाही बदल करण्यात आलेला नाही. तसेच सदर दिनांक २ एप्रिल, २०१८ रोजीच्या परिपत्रकासोबतच्या परिशिष्टातील अनुक्रमांक ८ संदर्भातील तपासणी सुचीमधील अनुक्रमांक १, २, ३, ४ मध्ये नमूद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता होत आहे. तसेच सदर अनुक्रमांक ८ संदर्भातील तपासणी सुचीमधील अनुक्रमांक ५ ते १० या प्रकरणी लागू नाही. तसेच शासन परिपत्रक वित्त विभाग क्रमांक अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३, दिनांक २ एप्रिल, २०१८ मधील लागू असलेल्या उर्वरित सर्व अटींची पूर्तता होत आहे.

१०. शासन परिपत्रक वित्त विभाग क्र. अर्थसं-२०१८/प्र.क्र.६९/अर्थ-३ दिनांक २ एप्रिल, २०१८ मधील ७ (१) अ अन्वये ३१ वेतनेत्तर सहायक अनुदाने या बाबीखालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले आहेत. सदर शासन निर्णयान्वये रुपये ६२.६८८६ कोटी निधी मंजूर करण्यात येत आहे.

११. सदरचा शासन निर्णय हा वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक:अनौ-३९९/अर्थोपाय, दिनांक २७/८/२०१८ अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

१२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०९२७१८२१०३०४२५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(कैलास बघान)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा. राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. अपर मुख्य सचिव, वित्त, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
६. प्रधान सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
७. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई.
८. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
९. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१०. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
११. अधिदान व लेखाधिकारी, फोर्ट, मुंबई.
१२. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे, मुंबई.
१३. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
१४. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१५. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१६. निवडनस्ती, नवि-३४.

शासन निर्णय क्रमांक :- स्वमअ२०१८/प्र.क्र.२८६/निव-३४, दिनांक : २७ सप्टेंबर, २०१८ चे विवरण पत्र ( रक्कम रूपये)

स्वच्छ भारत मिशन

अ.क्र.	महसूली विभाग	नागरी स्थानिक संस्था	प्रकल्प किंमत	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	नागरी स्थानीक स्वराज्य संस्था	राज्य हिस्सा वितरण १ ला हफता	केंद्र हिस्सा १ ला हफता	एकूण वितरण
--------	--------------	----------------------	---------------	---------------	--------------	-------------------------------	------------------------------	-------------------------	------------

महानगरपालिका (२२१७९७५२)

१	पुणे	कोल्हापूर	३७६५१२८५	१३१७८१७५०	८७८५४५००	१५६८८३०३५	४३९२७२५०	६५८९०८७५	१०९८१८१२५
२	कोकण	उल्हासनगर	३१८८४८४६८	१११५९६९६४	७४३९७९७६	१३२८५३५२८	३७१९८९८८	५५७९८४८२	९२९९७४७०
३	औरंगाबाद	लातूर	३३६२८६८८५	११७७००४१०	७८४६६९४०	१४०११९५३५	३९२३३४७०	५८८५०२०५	९८०८३६७५
४		नांदेड	२७८१०४१४०	९७३३६४४९	६४८९०९६६	११५८७६७२५	३२४४५४८३	४८६६८२२५	८१११३७०८
५		परभणी	१८८३१७४५३	६५९१११०९	४३९४०७३९	७८४६५६०५	२१९७०३७०	३२९५५५५५	५४९२५९२४
<b>एकूण (अ)</b>			<b>१४९८०७६२३१</b>	<b>५२४३२६६८२</b>	<b>३४९५५११२१</b>	<b>६२४१९८४२८</b>	<b>१७४७७५५६१</b>	<b>२६२१६३३४१</b>	<b>४३६९३८९०२</b>

नगरपरिषद (२२१७ ९७७९)

१	अमरावती	आर्णी	२५२४५३९८	८८३५८८९	५८९०५९३	१०५१८९१६	२९४५२९६	४४१७९४५	७३६३२४१
२	अमरावती	दिग्रस	२८८२५३०३	१००८८८५६	६७२५९०४	१२०१०५४३	३३६२९५२	५०४४४२८	८४०७३८०
३	अमरावती	नेर	३०४१२५७८	१०६४४४०२	७०९६२६८	१२६७१९०८	३५४८१३४	५३२२२०१	८८७०३३५
४	अमरावती	अकोट	५१५८१२५९	१८०५३४४१	१२०३५६२७	२१४९२१९१	६०१७८१४	९०२६७२०	१५०४४५३३
५	अमरावती	बुलढाणा	४५३७२४३२	१५८८०३५१	१०५८६९०१	१८९०५१८०	५२९३४५०	७९४०१७६	१३२३३६२६
६	अमरावती	चिखलदरा	६१७४२४१	२१६०९८४	१४४०६५६	२५७२६०१	७२०३२८	१०८०४९२	१८००८२०
७	अमरावती	दारव्हा	२६४०३७७५	९२४१३२१	६१६०८८१	११००१५७३	३०८०४४०	४६२०६६१	७७०११०१
८	अमरावती	मेहेकर	३४१२८५३६	११९४४९८८	७९६३३२५	१४२२०२२३	३९८१६६३	५९७२४९४	९९५४१५७
९	अमरावती	पातूर	१९९५७०३७	६९८४९६३	४६५६६४२	८३१५४३२	२३२८३२१	३४९२४८१	५८२०८०२
१०	अमरावती	शेगांव	३९९७१७०९	१३९९००९८	९३२६७३२	१६६५४८७९	४६६३३६६	६९९५०४९	११६५८४१५
११	अमरावती	तेल्हारा	२२५१३९९९	७८७९९००	५२५३२६६	९३८०८३३	२६२६६३३	३९३९९५०	६५६६५८३
१२	अमरावती	उमरखेड	३०६६३८५४	१०७३२३४९	७१५४८९९	१२७७६६०६	३५७७४५०	५३६६१७४	८९४३६२३
१३	औरंगाबाद	बीड	८९६९३५५६	३१३२२७४५	२०९२८४९७	३७३७२३१५	१०४६४२४८	१५६९६३७२	२६१६०६२०
१४	औरंगाबाद	उस्मानाबाद	९१२८८९८२	३१९५११४४	२१३००७६२	३८०३७०७६	१०६५०३८१	१५९७५५७२	२६६२५९५३
१५	औरंगाबाद	उदगीर	९२२२८६६०	३२२८००३१	२१५२००२१	३८४२८६०८	१०७६००१०	१६१४००१६	२६९०००२६
१६	औरंगाबाद	हिंंगोली	७५९२८८५०	२६५७५०९८	१७७१६७३२	३१६३७०२१	८८५८३६६	१३२८७५४९	२२१४५९१५
१७	औरंगाबाद	परळी	६८१५१२६२	२३८५२९४२	१५९०१९६१	२८३९६३५९	७९५०९८१	११९२६४७१	१९८७७४५२
१८	औरंगाबाद	पाथरी	२३२३१४८६	८१३१०२०	५४२०६८०	९६७९७८६	२७१०३४०	४०६५५१०	६७७५८५०
१९	औरंगाबाद	मानवत	२७५८६१३०	९६५५१४६	६४३६७६४	११४९४२२१	३२१८३८२	४८२७५७३	८०४५९५५

शासन निर्णय क्रमांक :- स्वमअ२०१८/प्र.क्र.२८६/निव-३४, दिनांक : २७ सप्टेंबर, २०१८ चे विवरण पत्र ( रक्कम रूपये)

स्वच्छ भारत मिशन

अ.क्र.	महसूली विभाग	नागरी स्थानिक संस्था	प्रकल्प किंमत	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	नागरी स्थानीक स्वराज्य संस्था	राज्य हिस्सा वितरण १ ला हफता	केंद्र हिस्सा १ ला हफता	एकूण वितरण
२०	औरंगाबाद	जालना	१६५२३९९११	५७८३३९६९	३८५५५९७९	६८८४९९६३	१९२७७९९०	२८९१६९८४	४८१९४९७३
२१	औरंगाबाद	भूम	१७०४८६२८	५९६७०२०	३९७८०१३	७१०३५९५	१९८९००७	२९८३५१०	४९७२५१७
२२	औरंगाबाद	देगलूर	३११०२७२८	१०८८५९५५	७२५७३०३	१२९५९४७०	३६२८६५२	५४४२९७७	९०७१६२८
२३	औरंगाबाद	वैजापूर	२२७८५६४१	७९७४९७४	५३१६६५०	९४९४०१७	२६५८३२५	३९८७४८७	६६४५८१२
२४	औरंगाबाद	नळदुर्ग	१४४३८२२७	५०५३३७९	३३६८९२०	६०१५९२८	१६८४४६०	२५२६६९०	४२१११५०
२५	औरंगाबाद	गंगाखेड	२२०४४०६०	७७१५४२१	५१४३६१४	९१८५०२५	२५७१८०७	३८५७७११	६४२९५१८
२६	औरंगाबाद	परतूर	१५०२३१४७	५२५८१०१	३५०५४०१	६२५९६४५	१७५२७००	२६२९०५१	४३८१७५१
२७	औरंगाबाद	पुर्णा	१६५२४७००	५७८३६४५	३८५५७६३	६८८५२९२	१९२७८८२	२८९१८२३	४८१९७०४
२८	औरंगाबाद	भोकरदान	१६०३०८४२	५६१०७९५	३७४०५३०	६६७९५१८	१८७०२६५	२८०५३९७	४६७५६६२
२९	औरंगाबाद	परांडा	१५४२२०३५	५३९७७१२	३५९८४७५	६४२५८४८	१७९९२३७	२६९८८५६	४४९८०९३
३०	औरंगाबाद	सेलू	२९७०३२३६	१०३९६१३३	६९३०७५५	१२३७६३४८	३४६५३७८	५१९८०६६	८६६३४४३
३१	औरंगाबाद	मुरुम	१५४२७५९९	५३९९६६०	३५९९७७३	६४२८१६६	१७९९८८७	२६९९८३०	४४९९७१७
३२	कोकण	राजापूर	१०७६५८९७	३७६८०६४	२५१२०४३	४४८५७९०	१२५६०२१	१८८४०३२	३१४००५३
३३	कोकण	पालघर	३१०३२२२४	१०८६१२७८	७२४०८५२	१२९३००९४	३६२०४२६	५४३०६३९	९०५१०६५
३४	नागपूर	बल्लारपूर	४५५०४१८८	१५९२६४६६	१०६१७६४४	१८९६००७८	५३०८८२२	७९६३२३३	१३२७२०५५
३५	नागपूर	भद्रावती	२३८७०६४१	८३५४७२४	५५६९८१६	९९४६१००	२७८४९०८	४१७७३६२	६९६२२७०
३६	नागपूर	गडचिरोली	१९०५५०००	६६६९२५०	४४४६१६७	७९३९५८३	२२२३०८३	३३३४६२५	५५५७७०८
३७	नागपूर	साकोली	११०७८१००	३८७७३३५	२५८४८९०	४६१५८७५	१२९२४४५	१९३८६६८	३२३१११३
३८	नागपूर	कान्हान-पिंपरी	१०६३३५०२	३७२१७२६	२४८११५०	४४३०६२६	१२४०५७५	१८६०८६३	३१०१४३८
३९	नागपूर	वानाडोंगरी	१५१०५१०५	५२८६७८७	३५२४५२५	६२९३७९४	१७६२२६२	२६४३३९३	४४०५६५५
४०	नाशिक	नवापूर	२३३६२३३६	८१७६८१८	५४५१२१२	९७३४३०७	२७२५६०६	४०८८४०९	६८१४०१५
४१	नाशिक	राहूरी	२९१८९९३६	१०२१६४७८	६८१०९८५	१२१६२४७३	३४०५४९३	५१०८२३९	८५१३७३२
४२	नाशिक	वरणगाव	२६६२०९६१	९३१७३३६	६२११५५८	११०९२०६७	३१०५७७९	४६५८६६८	७७६४४४७
४३	नाशिक	शहादा	५३७९९०८७	१८८२९६८०	१२५५३१२०	२२४१६२८६	६२७६५६०	९४१४८४०	१५६९१४००
४४	नाशिक	जामखेड	२६९१७७५६१	९४२११४६	६२८०७६४	११२१५६५०	३१४०३८२	४७१०५७३	७८५०९५५
४५	नाशिक	श्रीगोंदा	२७१८०६८२	९५१३२३९	६३४२१५९	११३२५२८४	३१७१०८०	४७५६६१९	७९२७६९८
४६	नाशिक	तळोदा	२८९७००३९	१०१३९५१४	६७५९६७६	१२०७०८५०	३३७९८३८	५०६९७५७	८४४९५९५

शासन निर्णय क्रमांक :- स्वमअ२०१८/प्र.क्र.२८६/निव-३४, दिनांक : २७ सप्टेंबर, २०१८ चे विवरण पत्र ( रक्कम रूपये)

स्वच्छ भारत मिशन

अ.क्र.	महसूली विभाग	नागरी स्थानिक संस्था	प्रकल्प किंमत	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	नागरी स्थानीक स्वराज्य संस्था	राज्य हिस्सा वितरण १ ला हफता	केंद्र हिस्सा १ ला हफता	एकूण वितरण
४७	नाशिक	शेवगाव	२४९५३६७९	८७३३७८८	५८२२५२५	१०३९७३६६	२९११२६३	४३६६८९४	७२७८१५७
४८	पुणे	इचलकरंजी	२६२१०१११०	९१७३५३८९	६११५६९२६	१०९२०८७९६	३०५७८४६३	४५८६७६९४	७६४४६१५७
४९	पुणे	जुन्नर	२१५३५९५८	७५३७५८५	५०२५०५७	८९७३३१६	२५१२५२८	३७६८७९३	६२८१३२१
५०	पुणे	अक्कलकोट	४३६०३७४४	१५२६१३१०	१०१७४२०७	१८१६८२२७	५०८७१०३	७६३०६५५	१२७१७७५८
५१	पुणे	करमाळा	२०३०१३१२	७१०५४५९	४७३६९७३	८४५८८८०	२३६८४८६	३५५२७३०	५९२१२१६
५२	पुणे	शिरूर	३४३७८८६०	१२०३२६०१	८०२१७३४	१४३२४५२५	४०१०८६७	६०१६३०१	१००२७१६८
५३	पुणे	आष्टा	१७९५७४३१	६२८५१०१	४१९००६७	७४८२२६३	२०९५०३४	३१४२५५०	५२३७५८३
५४	पुणे	तासगाव	३५४४१७०१	१२४०४५९५	८२६९७३०	१४७६७३७५	४१३४८६५	६२०२२९८	१०३३७१६३
		<b>एकूण (ब)</b>	<b>२०५३५०८८५५</b>	<b>७१८७२८१०१</b>	<b>४७९१५२०६७</b>	<b>८५५६२८६९१</b>	<b>२३९५७६०३४</b>	<b>३५९३६४०३९</b>	<b>५९८९४००७२</b>

नगरपंचायत (२२१७ ९७९७)

अ.क्र.	महसूली विभाग	नागरी स्थानिक संस्था	प्रकल्प किंमत	केंद्र हिस्सा	राज्य हिस्सा	नागरी स्थानीक स्वराज्य संस्था	राज्य हिस्सा वितरण १ ला हफता	केंद्र हिस्सा १ ला हफता	एकूण वितरण
१	नाशिक	शिर्डी	३०६२३६७०	१०७१८२८५	७१४५५२३	१२७५९८६३	३५७२७६२	५३५९१४२	८९३१९०३
		<b>एकूण (क)</b>	<b>३०६२३६७०</b>	<b>१०७१८२८५</b>	<b>७१४५५२३</b>	<b>१२७५९८६३</b>	<b>३५७२७६२</b>	<b>५३५९१४२</b>	<b>८९३१९०३</b>
<b>एकूण (अ+ब+क)</b>			<b>३५८२२०८७५६</b>	<b>१२५३७७३०६८</b>	<b>८३५८४८७१२</b>	<b>१४९२५८६९८१</b>	<b>४१७९२४३५७</b>	<b>६२६८८६५२१</b>	<b>१०४४८१०८७७</b>

(कैलास बधान)

उप सचिव, महाराष्ट्र शासन